HI-KLASS TRADING & INVESTMENT LTD.

Regd. Off. :24, Veer Nariman Road,Rehman Building, 2nd Floor, Office No.15, Fort, Mumbai – 400 001.

Tel.: 2287 4084, 2287 4085 * Email : Info@hiklass.co.in

CIN-L51900MH1992PLCO66262

December 25, 2024

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers, 1st Floor
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code in BSE: 542332

Sub: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule II Part A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith scanned copies of Newspaper advertisement titled "Notice of Extra-Ordinary General Meeting and E-voting Information" published in Financial Express (Mumbai-English) & Pratha kaal (Mumbai-Marthi) today i.e., Wednesday, December 25, 2024.

You are requested to take the above information on records.

Director

Thanking you, Yours Faithfully,

FOR HI-KLASS TRADING AND INVESTMENT LTD

HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED

SANJAY KUMAR JAIN

MANAGING DIRECTOR

DIN: 00415316



(वत्तसंस्था) : भारतातील तेल रिफायनरींसाठी धोक्याची घंटा आहे. जानेवारी २०२५ पासून कच्च्या तेलाच्या परवठ्यात अडचण येण्याची शक्यता आहे. हे संकट इतके मोठे आहे की, यामुळे देशाचा इंधन पुरवठा खंडित होऊ शकतो. यामुळे देशाची अर्थव्यवस्थादेखील मंदावण्याची शक्यता आहे. आगामी संकटामुळे इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम, या भारतातील तीन मोठ्या तेल कंपन्यांचे व्यवस्थापन चिंतेत असून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बिझनेस स्टॅडर्डच्या अहवालानुसार, हे संकट रशिया-युक्रेन युद्धामुळे नाही, तर रशियन सरकारच्या एका पावलामुळे आहे. आतापर्यंत भारतीय तेल कंपन्या स्पॉट मार्केटमधून कच्च्या तेलाची खरेदी करत आल्या आहेत. रशियन सरकार स्पॉट मार्केटऐवजी थेट तेल उत्पादक कंपन्यांशी दीर्घकालीन कराराद्वारे

कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यावर

भर देत आहे. तेल कंपन्यांशी संबंधित

आम्ही दररोज सहा मिलियन बॅरल कच्चे तेल मिळवण्याच्या स्थितीत नाही. आत्तापर्यंत आम्ही देशाच्या रिफायनरीजसाठी रशियाकडन दररोज १० लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात सुनिश्चित करू शकलो आहोत. सरकारी तेल कंपन्यांना मध्यपूर्व आफ्रिकेतून कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, परंतु ते रशियाच्या तुलनेत खूपच महाग असून, त्याचे मार्जिनही खूपच कमी

सरकारी

कंपन्यांकडन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी दीर्घकालीन करण्यासाठी मॉस्को भारतावर दबाव आणत आहे. सरकार आणि खाजगी तेल कंपन्यांनी संयक्तपणे फायदेशीर अटी व शर्तींवर दीर्घकालीन करार अशी भारत सरकारची आहे. अंमलब जावणी -अद्याप झालेली नाही. आता याबाबत रशिया काय निर्णय घेतो आणि त्याचा भारतावर कसा परिणाम होतो, हे पाहणे

पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील शेअर्सने तारलं

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : भारतीय शेअर उच्चांकावर बाजार मंगळवारी केल्यानंतर घसरणीसह बंद झाले. निफ्टी २५ अंकांनी घसरून २३,७२७ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ६७ अंकांनी घसरुन ७८,४७२ वर बंद झाला. मासिक समाप्तीच्या दिवशी निफ्टी बँक ८४ अंकांनी घसरला आणि वर झाला. एनएसईवर ऑटो, एफएमसीजी, तेल आणि मीडिया या निर्देशांकांमध्ये वाढ

किंचित वाढीने शेअर बाजाराची आज झाली. पण, बाजार उघडल्याबरोबर सुस्ती यायला सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक पूर्णपणे सुस्त दिसले. सेन्सेक्स ७८,५५० च्या आसपास तर निफ्टी २३,७५० च्या वर दिसला. बँक निफ्टीही शांत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित

ऑटो. आज एनएसईवर एफएमसीजी, आयटी, ऑइल अँड गॅस, मीडिया सारख्या निर्देशांकात तेजी दिसून आली. मेटल, रियल्टी, हेल्थकेअर. फार्मा निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण टाटा मोटर्स, भारती



स्टील, श्रीराम फायनान्स, घसरले

या आठवड्याची सुरुवात

सकारात्मकतेने झाली विदेशी गृतवणुकदारांकड्न खिसमसपवी डाऊ पयुचर्स आणि निक्केई देखील सुस्त दिसून आले. वाढीमध्ये, FII स्टॉक कोटींहून फ्यचर्समध्ये ६५०० अधिकची खरेदी केली. देशांतर्गत फंडांनीही २२०० कोटी रुपयांपेक्षा

कमकुवत सुरुवातीनंतर, यूएस सावरले आणि दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद झाले. डाऊ

जास्त किमतीचे शेअर्स खरेदी

जवळपास ७० अंकांनी वाढला तर नॅस्डॅकने २०० अंकांची उसळी घेतली. नाताळच्या निमित्ताने अमेरिकन बाजार अर्धा दिवस उघडला होता. तर उद्या

टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने धक्का दिला आहे. व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्पेशल व्हाउचर ठेवण्याच्या सचना नियामकाने दिल्या आहेत. वैधता ९० ऐवजी ३६५ दिवस असेल. १० रुपयांचे रिचार्ज ठेवणे देखील आवश्यक असणार आहे.

याशिवाय होंडा विलीनीकरणाबाबत निसानने विलीनीकरणामुळे तिसरी सर्वात मोठी ऑटो कंपनी तयार होईल. जून २०२५ पर्यंत वाटाघाटी पूर्ण होतील.

प्रत्येक मिनिटाला १५८ ऑर्डर! खाद्यपदार्थाला भारतीयांची पहिली 'पसंती'

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आला किंवा वेळेअभावी शक्य झालं नाही की, बाहेरून जेवण मागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पण, बाहेरून जेवण मागवताना भारतीय नेमकं काय मागवतात आणि २०२४ या वर्षात कोणता खाद्यपदार्थ सर्वाधिक मागवला गेला, याबद्दलचा रिपोर्ट आला आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने रिपोर्टमध्ये भारतीयांची सर्वाधिक पसंती कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थाला मिळाली याबद्दल माहिती दिली आहे.

स्विगीच्या रिपोर्टमध्ये मोजके असे खाद्यपदार्थ आहे, जे भारतीयांनी २०२४ मध्ये जास्त मागवले आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर डोसा आहे. स्विगीवरून २३ मिलियन ऑर्डर डोसाच्या दिल्या गेल्या. नाश्तासाठी ८.५ मिलियन डोसा, तर ७.८ मिलियन इडलीच्या ऑर्डर डिलिव्हर केल्या गेल्या.

डोसा ऑर्डर करणाऱ्यांमध्ये बंगळुरूतील ग्राहक सर्वाधिक आहे. तब्बल २.५ मिलियन डोसा ऑर्डर वर्षभरात दिल्या गेल्या. दिल्लीत मात्र नाश्त्यासाठी चंदीगडमध्ये आलू कोलकातामध्ये कचोरीला पसंती दिली गेली.

२०२४ मध्ये चिकन रोलच्या ऑर्डर जास्त मिळाल्या होत्या. २.४८ मिलियन चिकन रोल ऑर्डर केले गेले. त्यानंतर चिकन मोमोजच्या १.६३ मिलियन ऑर्डर दिल्या गेल्या. आलू फ्राइजच्या १.३

विक्रीकरिता ही लिलावासाठी जाहीर सचना

कर्ज खाते तपशील/ कर्जदार

एच४१८ एच एल टी ०३८६२६५ आणि

क्रमांक १००७, १० वा मजला विंग क्रमांक सी रतन

नेपच्यन हाऊसिंग कॉम्प्लेक्स. मौजे हडपसर, तालुका

३८० ००६ प्राधिकृत अधिकारी यांचा तपशील : नावः ऋतुराज सुर्वे

एच४१८ एच एल टी ०३८६ २६६ १. गौरव राणा 2) केवायसी प्रपत्रासह ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख

कर्जदार): सदिनका क्रमांक डी ४०३, चौथा २७/०१/२०२५ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच

गजला, संपत प्राईम, सर्गासन, गांधीनगर वाजेपर्यंत 3) पाहण्याची तारीख २५/१२/२०२४ ते २६/०१/२०२५ गुजरात ३८२ ४२१ आणि त्याचप्रमाणे सदिनिका सकाळी ११ ते संध्याकाळी ४ भारतीय प्रमाण वेळेनुसार

आहे) तसेच खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती यांच्या अनुसार करण्यात येणार आहे.

ई-मेल तपशील : ruturaj.surve@bajajhousing .co.in मोबाईल क्रमांक ८६६९१ ८९०४८ आणि ९९७००९७४३ स्ट्रवशन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (कायदा

१ ई लिलावाची तारीख आणि वेळ २. इएमडी सादर करण्याची १. राखीव किंमत

१२ या वेळेत प्रत्येकी पाच मिनिटांच्या अमर्याद वाढाव्यासः

4) अचल मलमत्तेचा तपशील सदनिका क्रमांक १००७, क्षेत्र सुमारे

४४०. २५ चौरस फट, ४०. ९० चौरस मीटर चटई क्षेत्र म्हणजेच ५८५

चौरस फुट म्हणजेच ५४. ३४ चौरस मीटर, १० वा मजला, विंग क्रमांक सी,

अंतिम तारीख आणि वेळ ३. मालमत्तेची पाहणी करण्याची तारीख र. मालमत्तेची एमर्ड

याबारे आम. जनतेस सचित करण्यात येते की खालील प्रमाणे नमद करण्यात आलेले कर्जदार, सह कर्जदार आणि तारणदार यांनी खालील प्रमाणे देण्यात आलेल्या परिशिष्टात विस्ताराने वर्णि

बहुत थान ने नारह कुरी करिया का वे कारहिए जाने गुन संस्था जीवन करिया, ऐह ने नार्य का निर्देश मान करिया जाने कार के लिए मानमा वाजन हाउसिंग कारनाम्स लिमिटेड (वी एच एए एन) योच्याकडे तारण उठक्या होत्या आणि सदर अयन मालनमाचा ताता (सरीक्षत मालमाचा मानमाचा आधिकारी यांनी सररेक्सी कायदा २००२ च्या अनुसार आणि त्या अंतर्गत नमूट करण्यात आलेल्या नियमंच्या अनुसार घेतला आहे. सदरील सरीक्षत मालमाची विक्री जाहीर लिला

जे आहे जसे आहे", आणि विदाकट रिकोर्स तत्त्वावर सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम आठ आणि नऊ यांच्या अनुसार (यापुढे ज्याचा उल्लेख नियम असा करण

आणि वेळ. ४. मालमनेचे सविस्तर विवरण

सहकर्जदार) सदिनका क्रमांक डी ४०३ चौथा मजला, संपत प्राईम, सर्गांसन, गांधीनगर

तरांसह करण्यात येणार आहे जे भार बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांना ज्ञात असतील किंवा नसतील. २. संरक्षित मालमत्तेची विक्री कोणत्याही परिस्थतीत राखीः

किमतीच्या कमी किमतीला करण्यात येणार नाही. ३. लिलावाद्वारे होणारी विक्री ऑनलाइन ई लिलाव पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे . ती लिलाव प्रक्रिया <u>https://bankeauctions.in</u> यांच्या माध्यमातून २८ जा<mark>नेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२</mark> या वेळेत प्रत्येकी पाच भिनिटांच्या अमर्यात

ाढाव्यासह भेण्यात येणार आहे. ५, लिलाव प्रक्रियेच्या संवस्तर अटी आणि शर्ती जाणून भेण्यासाठी कृपया कंपनीचे संकेतस्थळ URL https://www.bajajhousin

<u>ces</u> पहावे आणि कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा

एकूण येण सक्कम पार्किंग जे सर्वे क्रमांक 56, मौजे हडपसर तालुका हवेली जिल्हा पुणे,

रुपये ३८,२३,३८४ /- (रुपये अडतीस लाख उपनिवंधक हवेली तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या कार्यक्षेत्रात उभारण्यत आले आहे

तेवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मात्र) अधिक त्यावरील व्याज शुल्क आणि अन्य आकार दिनांक १६/१२/२०२४ पासून

जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्ती खालील प्रमाणे नमद करण्यात आल्यानसार आहेत

ाध्यमातुन येणे असलेल्या कर्न रकमेच्या वसुली करिता तसेच त्यावरील व्याज शुल्क आणि अन्य आकार जे बीएचएफएल यांना येणे आहे आणि त्याचा तपशील खालील प्रमाणे नमुद करण माल्य आहे त्या रकमेच्या वसुलीसाठी करप्यात येत आहे. संरक्षित मालमत्ताची विक्री २८/०१/२०२५ रोजी करण्यात येणार असून वोली "जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे

मिलियन ऑर्डर स्विगीला मिळाल्या. वेळी लोकांनी चिकन बर्गरच्या सर्वाधिक ऑर्डर दिल्या. या ऑर्डर रात्री १२ ते २ वाजेच्या दरम्यान

२०२४ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीच्या दिल्या. बिर्याणीच्या ८३ मिलियन ऑर्डर स्विगीला वर्षभरात मिळाल्या. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक मिनिटाला १५८ बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या गेल्या. म्हणजेच प्रत्येक सेंकदाला बिर्याणीच्या दोन ऑर्डर स्विगीला मिळाल्या.

स्विगीने म्हटले आहे की, त्यांच्या २.८ नवीन ग्राहकांनी सर्वात आवडता खाद्यपदार्थ म्हणून बिर्याणीची निवड केली आहे. ही माहिती १ जानेवारी २०२४ ते २२ नोव्हेंबर २०२४ या

भारतात सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये बिर्याणी पहिल्या क्रमांकावर आहे. स्विगीच्या माहितीनुसार, नॉन व्हेज बिर्याणीच्या ऑर्डर जास्त मिळाल्या. हैदराबादमध्ये सर्वाधिक म्हणजे ९.७ मिलियन ऑर्डर बिर्याणीच्या दिल्या

बंगळुरू ७.७ मिलियन ऑर्डरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई ४.६ मिलियनसह तिसऱ्या स्थानी आहे. चिकन बिर्याणी बरोबरच मटण बिर्याणीही जास्त मागवली गेली, असे या रिपोर्टमध्ये

२३,00,000 /- (रुपये

रुपये २,३०,००० /- (दोन

वाढविण्याची खकम रुपये

कल्पतरू आणि किल्लेकर यांच्या हस्ते ठाणे येथे मातीचा किल्ला बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : कल्पतरू, प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर, किल्लेकरांच्या सहकार्याने, ठाण्यातील कोरम मॉलमध्ये '२०२४ हेरिटेज अवेअरनेस श्रू मड फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन' या पुरस्कार सोहळ्याचे अभिमानाने आयोजन केले. हा कार्यक्रम महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी योगदान देणाऱ्या सहभागींच्या सर्जनशीलतेचा आणि बांधिलकीचा गौरव आहे.

कल्पतरूच्या 'हेरिटेज अवेयरनेस' कार्यक्रमाने ठाणे-मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये वारसा जतनाची जाणीव निर्माण केली. २० ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित 'हेरिटेज अवेयरनेस' कार्यक्रमाने कल्पतरुच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या उपक्रमाचा उद्देश वारसा जाणीव निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या प्रति जबाबदारीची भावना वाढवणे होता. स्पर्धेत, विद्यार्थ्यांनी पारंपारिक माती तंत्राने

ओला १० मिनिटात होम

डिलिव्हरी करणार; Swiggy

अन् Zepto चे मार्केट खाणार

(वृत्तसंस्था) : गेल्या काही

काळापासून इंस्टट डिलिव्हरीची

भारतात लोकप्रियता वाढली आहे.

Flipkart या प्रमुख कंपन्या

आहेत. आता लवकरच यात

आणखी एका कंपनीची भर पडणार

आहे. कॅब सर्व्हिस देणारी कंपनी

Ola, आता घरोघरी फक्त १०

Delivery) होम डिलिव्हरी

करणार आहे. कंपनीने आपल्या

सोशल

भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या

अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

कंपनी ओला कॅब्स ओपन नेटवर्क

फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC)

प्लॅटफॉर्मद्वारे क्विक डिलिव्हरी

मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. ओला

कॅब्सच्या अधिकृत सोशल मीडिया

अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार,

ही सेवा आता देशभरात सुरू झाली

असून, ग्राहक फक्त १० मिनिटांत

आवश्यक वस्तुंची होम डिलिव्हरी

मिळूवू शकतात. ओलाने केलेल्या

सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या

माहितीनुसार, या ओला डिलिव्हरी

सर्व्हिसचा वापर करून किराणा

ऑर्डर केल्यास ३० टक्क्यांपर्यंत सूट

मिळते, शिवाय फ्री होम डिलिव्हरी

सेवाही देण्यात येत आहे. याशिवाय

ग्राहकांना त्यांची ऑर्डर शेड्यूल

करण्याचा पर्यायदेखील असेल.

ओलासारख्या मोठ्या कंपनीने या

क्विक डिलिव्हरी मार्केटमध्ये एंट्री

घेतल्यामुळे स्पर्धा आणखी वाढली

पिलपकार्टसह अनेक लहान-मोठ्या

कंपन्या देशात क्विक डिलिव्हरी

सर्व्हिस देत आहेत. यामध्ये

फ्लिपकार्ट सर्वात नवीन असून,

आता ओलानेदेखील प्रवेश केला

आहे. भारतामध्ये क्विक कॉमर्स

मार्केट खूप वाढले आहे. कोरोनाच्या

काळात ई-कॉमर्स आणि १० मिनिट

होम डिलिव्हरी सेवा लोकप्रिय

झाल्या. मोतीलाल ओसवाल यांच्या

आकडेवारीवर नजर टाकल्यास,

ब्लिंकिटचा या मार्केटमध्ये सर्वाधिक

४६ टक्के हिस्सा आहे, त्यानंतर

झेप्टो २९ टक्क्यांसह दुसऱ्या

अहवालानुसार,

स्थानावर आहे.

ब्लिंकिट,

झेप्टो,

आहे.

Home

मीडिया

सामानाची(Grocery

Zepto,

यामध्ये

मिनिटांत

अधिकृत

नवी दिल्ली, दि. २४

ऐतिहासिक किल्ल्यांचे लघु रूप तयार करून महाराष्ट्राच्या प्राचीन किल्ल्यांच्या परंपरेला पुन्हा जिवंत केले. डिजिटल युगात लुप्त झालेल्या या परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकल्प ठाणे स्मार्ट सिटी उपक्रमाशी देखील संलग्न होता, ज्यामुळे निवासी सोसायट्यांना पर्यावरणीय जागरूकता, स्वच्छता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमांतर्गत, एक महिनाभर ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यात स्मार्ट सोसायटी स्पर्धा, निबंध, रेखाटन, रांगोळी, आणि छायाचित्रण या विषयांवर विविध समाजाने सहभाग घेतला. या उपक्रमात ठाणे आणि मुंबईतील ९ शाळांमधून १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच अनेक निवासी सोसायटींनी आणि व्यक्तींनी ही जागरूकता निर्माण केली आणि त्याच वेळी स्वच्छता व प्रभावी कचरा व्यवस्थापनावर

माझे अशिल श्री अनुल विनूभाई शाह सध्या राहणार ५२,५३ प्रागर कुंज, ७८, नेपियन सी रोड. कॅनोरीटा शोरूम समोर. मलबार हिल

की माझे अशील यांच्या दिवंगत मातोश्री श्रीमती कोकिळाबेन विनोद शाह आणि त्यांची नणंद श्रीमती पुष्पाबेन अरविंद भाई शाह हे निवासी सदनिक क्रमांक बी १०२, पहिला मजला क्षेत्र ५७५चौरस फूट बिल्ट क्षेत्र किंवा ५३. ४४ चौरस मीटर पैकी बिल्ट क्षेत्र २०. ०४, इमारत नाम^{ें} जय अभिषेक को-ऑपरेटिव ाउसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता ६० फुटी रस्ता क्रॉस रोड, देव छाया बिल्डिंग समोर आणि इंदिरा कॉम्प्लेक्स समोर, भाईंदर (पश्चिम), तालुका ठाणे, जिल्ह ठाणे ४०१ १०१ (यापुढे ज्याचा उल्लेख सदरील सदनिका प्रीमायसेस अस करण्यात येणार आहे) चे संयक्त मालक होते. आणि त्यांच्याकडे पाच (५) फलली पेड अप समभाग समभाग प्रमाणपत्र क्रमांक ४७. विनिर्दिष्ट क्रमांक २३: i २३५ (दोन्ही क्रमांकासह) यापुढे ज्यांचा उल्लेख समभाग आणि सदरील प्रोसायटीच्या भांडवलातील त्यांचे हक्क संबंध असा करण्यात येणार आहे) रं

०४/१०/२०२३ रोजी मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे हयात कायदेशीर वारस म्हणजेच (1) श्रीमती **रेश्मा अजय शाह (विवाहित** करण्या), (2) श्रीमती दिपाली विनू भाई शाह (कन्या) आणि (3) श्री अंतुल विनू भाई शाह (मुलगा) हे आहेत.

मूळ डीड ऑफ रिलीज जे (1) श्रीमती रेश्मा अजय शाह आणि (2) श्रीमती दिपाली विनू भाई शाह यांचा उल्लेख यापुढे "रिलीजर्स" असा करण्यात येणार आहे आणि श्री **अतुल विनृभाई शाह** यापुढे यांचा उल्लेख 'रिलीजी" असा करण्यात येणार आहे डिंड ऑफ रिलीज नोंदणी क्रमांक टी एन एन)- १५८३०-२०२४ प्रपत्र नोंदणी दिनांक ३०/०८/२०२४ जे सदरील सदनिकेच्या

अशी कोणतीही व्यक्ती किंवा बँक किंवा वित्तीय संस्था यांचा वारसा. भेट. तारण टस्ट यांच्या माध्यमातन कोणती हरकत असेल किंवा श्रीमती कोकिळाबेन ... विनोद शाह यांचे अन्य कायदेशीर वारसदार यांचा कोणताही दावा असेल तर त्यांनी आपले दावे दाव्याच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह निम्न स्वाक्षरीकार यांच्याकडे ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसात माझे कार्यालय येथे म्हणजेच श्री जगदीश त्र्यंबक डोंगरदिवे, एडवोकेट हायकोर्ट अँड नोटरी (भारत सरकार), प्लॉट क्रमांक ए डी २३२, क्रमांक १८, श्री मंगल सी एच एस लिमिटेड, गोराई २, बोरिवली पश्चिम, मुंबई 400 092 येथे सादर करावे स्वाक्षरी /

श्री जगदीण च्यंबक होंगरदिवे एडवोकेट हायकोर्ट अँड नोटरी (भारत सरकार) दिनांक : 25/12/2024

मुंबई ४०० ००६ यांच्या वतीने सूचना करण्यात येत आहे.

की माझे अशील यांच्या मातोश्री श्रीमती कोकिळाबेन विनोद शाह यांचे

संदर्भात आहे करण्यात आले होते.

जाहीर सूचना

माझे अशिल श्री सागर अरविंदभाई शाह सध्या राहणार वी /१०२, जय अभिषेक सीएचएस, ६० फूट रोड, इंदिरा कॉम्प्लेक्स समोर, भाईंदर पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र ४०१ १०१ यांच्या वतीने सूचना करण्यात येत आहे. की माझे अशील यांच्या दिवंगत मातोश्री श्रीमती प्रधावेन अरविंद भार गाह आणि त्यांची नणंदश्रीमती कोकिळाबेन विनोद शाह हे निवासी सदनिका क्रमांक बी १०२, पहिला मजला क्षेत्र ५७५चौरस फूट बिल्ट क्षेत्र किंवा ५३. ४४ चौरस मीटर पैकी बिल्ट क्षेत्र २०. ०४, इमारत नामे जय अभिषेव को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता ६० फुटी रस्ता क्रॉस रोड, देव छाया बिल्डिंग समोर आणि इंदिरा कॉम्प्लेक्स समोर, भाईंदर (पश्चिम), तालुक ठाणे. जिल्हा ठाणे ४०१ १०१ (यापढे ज्याचा उल्लेख सदरील सदनिका प्रीमायसे असा करण्यात येणार आहे) चे संयुक्त मालक होते. आणि त्यांच्याकडे पाच (५) कलली पेड अप समभाग समभाग प्रमाणपत्र क्रमांक ४७, विनिर्दिष्ट क्रमांक २३१ २३५ (दोन्ही क्रमांकासह) यापुढे ज्यांचा उल्लेख समभाग आणि सदरील ोसायटीच्या भांडवलातील त्यांचे हक्क संबंध असा करण्यात येणार आहे) : धारक आहेत

की माझे अशील यांच्या मातोश्री श्रीमती श्रीमती पुष्पाबेन अरविंद भाई **ग**ह यांचे २३/०४/२०२४ रोजी भाईंदर येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे हयात कायदेशीर वारस म्हणजेच (१) श्रीमती नीता सुनील **शा**ह (विवाहित मुलगी), (२) श्रीमती स्वाती हेमंत मेहता (विवाहित मुलगी) (३) श्रीमती तृप्ती अमित मेहता (विवाहित मुलगी) आणि (४) श्री सागर अरविंदभाई शाह (मुलगा) हे वारस आहेत. की मूळ डीड ऑफ रिलीज जे (१) श्रीमती नीता सुनील शाह (२) श्रीमती स्वाती हेमंत **मे**हता , (३) श्री**मती तृप्ती अमित मेह**ता यापुढे ज्यांचा उल्लेख रिलीजर्स अस रण्यात येणार आहे आणि श्री सागर अरविंदभाई शाह यापुढे ज्यांचा उल्लेख रेलीजीअसा करण्यात येणार आहे. डि.ड ऑफ रिलीज नोंदणी क्रमांक टी एन एन १५८२९-२०२४ प्रपत्र नोंदणी दिनांक ३०/०८/२०२४ जे सदरील सदिनकेच्य संदर्भात आहे करण्यात आले होते. अशी कोणतीही व्यक्ती किंवा बँक किंवा वित्तीय संस्था यांचा वारसा, भेट, तारण, ट्रस्ट यांच्या माध्यमातून कोणती हरकत असेल किंवा श्रीमती पष्पाबेन अरविंदभाई शाह यांचे अन्य कायदेशीर वारसदार यांच क्षेणताही दावा[ँ] असेल तर त्यांनी आपले दावे दाव्याच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह निम्न स्वाक्षरीकार यांच्याकडे ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून iधरा दिवसात माझे कार्यालय येथे म्हणजेच श्री जगदीश त्र्यंबक डोंगरदिवे र्डवोकेट हायकोर्ट अँड नोटरी (भारत सरकार), प्लॉट क्रमांक ए डी २३२ नमांक १८, श्री मंगल सी एच एस लिमिटेड, गोराई २, बोरिवली पश्चिम

मंबई 400 092 येथे सादर करावे श्री जगदीश त्र्यंबक डोंगरदिवे एडवोकेट हायकोर्ट अँड नोटरी (भारत सरकार) देनांक : 25/12/2024

MAHATRANSCO

SRM E-TENDER NOTICE No. 16/2024-2025

The Superintending Engineer (Civil) EHV CCCM Circle, Airoli on behalf of MSETCL (the employer) hereby invites SRM E-tender mentioned below from registered contractors of appropriate class with central or State Govt. /Semi Govt. Department and also registered under M.S.E.T.C.L.'s SRM E-Tender registration system on Mahatransco SRM E-Tendering Website.

Sr. No.	RFx No.	Name of work			
1.		Civil work for construction of RCC roads & renovation of staff quarters by external plaster and painting work at 100/22KV Vashi S/stn, Navi Mumbai.			

For further details visit our Website

https://srmetender.mahatransco.in (Guest User) Contact Person: - Executive Engineer (Civil):

Phone No. (022)-27601622 / Mob. No.+91 7768000923

Superintending Engineer (Civil), Airoli.





चेंब्र कॉलनी, मुंबई ४०० ०७४ इंमेल : bo055120@pnb.co.in दूर. ०२२२५५३२३२७

वेबसाइट www.pnb.co.in अनुसार लॉकर्स खालील निर्देशित सूची अनुसार ग्राहक यांना आवंटित केले होते व ३ वर्षांकरिता करार यांचे पूर्तता करत नाहीत. सदर कारणांमुळे आम्ही लॉकर तोडत आहोत व सूचना याद्वारे दि. २१.०३.२०२५ रोजी वा पूर्वी शाखोस संबंधित व्यक्तीनी संपर्क साधावा व आता सदर अंतिम सूचना देण्यात येते की, सर्व व्यक्तींना दि. २५.०३.२०२५ रोजी लॉकर तोडण्यात येईल व लॉकरचा अहवाल बँकेची थकबाकी भरावी व शाखेस संपर्क साधावा अन्यथा बँक त्यांच्या मुल्य जबाबदारी व दायित्वांवर ते लॉकर तोडण्याची प्रक्रिया करेल व लिलाव प्रक्रिया अनुसा वसुलीकरिता अधिकार बजावेल.

अनु.	लांकर	ग्राहक याचे	ग्राहक यांचा	भाडे नियत		
क्रमांक	क्र.	नाव	पत्ता	तारीखा		
٤.	एडी००२६८	चेतना कपूर,	डी ११ चोप्रा	०१.०१.२०२१		
		जितेंद्रनाथ कपूर	कॉलनी, मारोती			
		व हरिष कपूर	चर्च चेंबूर,			
		-	मुंबई ४०० ०७४			
٦.	एए०००३१	निरंजन कौंर मसुता	ए११ गुलमर्ग सीएचएस,	०१.०२.२०२१		
			एमटीएनएलजवळ, चेंबूर			
			नाका चेंबूर ४०० ०७१			
₹.	एसी००१६६	सना रईज मेनन	३०४ स्काय दिप	०१.०१.२०२१		
			सीएचएस सेक्टर १६			
			कोपरखौराणे			
			मुंबई ४०० ७०९			
ठिकाण : चेंबूर सही/-						
दिनांक : २५.१२.२०२४ शाखा व्यवस्थापक						

हाय क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

सी आय एन : L51900MH1992PLC066262 र्यालय : कार्यालय क्रमांक पंधरा, दुसरा मजला, प्लॉट क्रमांक 24, रहमान बिल्डिंग, वीर नरिमन रोड, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई 4०० ००1

ाय क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची (इओजीएम) सूचना

र्स हाय क्लास ट्रेडिंग औंड इन्व्हेस्टमेंट लिपिटेड (कंपनी) योच्य दिनोंक 17 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दपारी १२, ३० वाजता विर्वादओ कॉन्फरन्सिंग (कीसी) / अन्य मान्य प्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएकीएम) यांच्या माध्यमातन विशेष सर्वसाधारण सभेची सचना दिनांकीत 18/12/2024 मध्ये नमद करण्या कार्यक्रात्मा विचारचा अनुरूप प्रेण्यत येणार आहे. विशेष सर्वसाधारण सभेचे हिठावाण हे केपनीच नी नीपाढ़ित कार्यानच आलिन्सा विषयोच्या अनुरूप प्रेण्यत येणार आहे. विशेष सर्वसाधारण सभेचे हिठावाण हे केपनीच नी नीपाढ़ित कार्यानच असणार आहे. क्षोंपैरट व्यवहार मंत्रालय (एम सी ए) यांनी परियत्रक क्रमांक 14 /2020 दिनांक 3 एप्रिल 2020, 17/ 2020 दिनांक 13 एप्रिल 2020, 20/ 2020 दिनांक पाच में 2020, 02 /2021 दिनांक 13 जानेवारी 2021, 02 /2022 दिनांक पाच में 2022, 10/2022 दिनांक 2 डिसेंबर 2022 आणि शेवटचे परिपत्रक क्रमांक 09/2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 तसेच पिक्यरिटीज औंड एक्सचेंज बोर्ड ऑफ ऑडर (सेबी) यांचे परिपत्रक क्रमांक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी 1/सीआयआर/पी/2020/79 दिनांक 12 में 2020.सेबी , भाषा प्रकार के प्रकार करिया के प्रकार करिया के प्रकार करिया के प्रकार करिया है। एचओ, मीएकडी, भी एम डीर, भीआअआर पी,021/11 विनोज 15 जोनवार्ष 2021, मील, एक औ, भी एफ डी, भी मोफ डी. भी मोफ डी. शी आर, पी,१०२२,62 विनोज 13 में 2022, मेली, एच ओ,भी एफ डी,भी ओ डी-2/पी,भी आप आर 2023,4विनोज 5 जानेवारी 2023, आणि अलीकडचे परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सी एफ डी पीओडी २// पी/ सी आय आर २०२३/ १६७ दिनोंक ७ ऑक्टोबर २०२ यापढे ज्यांचा एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे। त्यांच्यानसार कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशे भारत कार्या प्रकारा करणाव भारताव कार्या कार्यामा वामा आहा. पंचानाची कार्यामा वामा वामा मानावामा कार्यामा वामा स्रीकारण सभी सिंहिओ क्री स्तरितरित्री अन्य सान्यताप्रात इक श्राव्य भारत्ये (क्हीसी अग्रिएस्हीएस) योच्या साध्यमानु घेण्यास के ली असून समाधिक ठिकाणी सभासद्दीच्या उपस्थितीयी आवस्यकता निलीवन करण्यात आली आहे. त्यासूळे कपनीची वार्षिक सर्वस्थ सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सुचना दिनांक 18/12/2024 सभासदांना केव हलेक्ट्रीनक पाध्यपान् निर्मापत करण्यात आली अपून ही यूचनो केवळ अशा सभायदान निर्माधन करण्यात आली आहे ज्यांचे में सन तपशील कंपनी / रॉकस्टर आणि द्यन्तकर एनंट (आर टी ए) म्हणनेच पूर्वांगिअर रिनस्ट्री (इंडिया) प्रायब्हेट लिमिटेड / डिपॉझिटर पाटींसफ्ट्स (डीपी) योच्यकडे नींहणीकृत आहेत. सभायदांनी कृपया नींद प्यावी की सदरील तपशील कंपनीर्स @hiklass.co.in येथे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि आमच्या कंपनीचे आरटीए यथे सैकेतस्थळ <u>support@purvashare.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष सर्वसाधारण संभेषी सूचन दिनोक 19/12/2024 हलेक्ट्रीनक माध्यमानून निर्माय करण्यांची प्रोक्तम दिनोक 24 डिसंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. सम्माद क्रियेप सर्वसाधारण स्थेला केळ्ळ लोकी,ओल्लेप्टीम पुंखिकच्या माध्यमनून उपकित राष्ट्र प्रकातता. लोवी केळा प्रीप्टियांच्यांचा माध्यमनून विशेष सर्वसाधारण संभेला उपस्थित राहणान्य सभासदांची संख्या कायवाचे कलम 103 च्या अनुसार गणसंख्या निर्धार रण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. त्यानुसार कपया नींद घ्यावी की विशेष सर्वसाधारण सभेला व्यक्तिशः उपस्थित राहण्याची कोणतीह ्रात्त करणात आसेती नाही. काचवारी कल्ल 105 बना तत्त्वीच्या अनुसार आणि कपनीत (मैनजमेंट औड एंडॉमॉनस्ट्रेशन) 2014 तत्त्व करण्यात आसेती नाही. काचवारी कल्ल 105 बना तत्त्वीच्या अनुसार आणि कपनीत (मैनजमेंट औड एंडॉमॉनस्ट्रेशन) 2014 तम्म 20 आणि त्यात कपनीत (मैनजमेंट अँड एंडॉम्बेनस्ट्रेशन) सुकारणा नियम 2015 प्रमणे करण्यात आलेल्या सुकारणा आणि से तस्टिंग रेगुलेशन्य चा नियम 44 तसेच सर्वसाधारण सर्वाच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) यांन जारी केलेले सेक्रेटरीअल स्टैंडर्ड (एस एस2) योच्यानुसार सभासदीना दुरस्त ई मतदान पद्धतीने (विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी) आणि मतदान सुविधेच्या माध्यमातून (विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान) विशेष सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आ र साधान सुध्यक्षण साक्ष्मातून (। घरण संघ्याचार माण्या रूपान) । घरण संघ्याचार माण्या सूर्य विषयावार इतिहेनिक माध्यमान्य मतदान करण्याची भूगिबा उपलब्ध करून देण्यात वेत आहे. सतदान कर पूर्वी ग्रीक्षर रजिस्द्री (1) प्रायवहेट लिमिटेड योच्याकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ पतदान सुविधा अशा सभासदाँना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे विशेष सर्वसाधारण सभेल की.सी / ओएकीएम सविश्वेच्या माध्यमातन उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल वयपावर विशेष सर्वसाधारण सभ्यत्र पूर्वी दूरल इ मतत्रन पद्धतीच्या माध्यत्रात्न मतदान केलेले नहीं. ज्या सभावती विशेष सर्वसाधार सभ्यत्र पृत्री दूरल इ मतदान पद्धतीन मतदानाचा हरूक वजावलेला आहे असे सभासद विशेष सर्वमाधारण सभेला व्हीसी / ओएलीएस योज ग्रध्यमातून उपस्थित ग्रह् शकतात मात्र त्यांना विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करता येणार नाही. विशेष सर्वसाधारेण सभेला क्रीसी तसेच ओएक्रीएम यांच्या माध्यमातन उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि ह मतदान पद्धतीने मतदा-पणाच्या प्रक्रियोचा वस्योत्त विशेष व्यवस्थानार सम्पन्धार्थ वस्त्राच्या होत्याच्या क्रियाचा वस्त्राच्या वस्त्रा एष्याच्या प्रक्रियोचा वस्योत्त विशेष वर्षाच्यारण सभव्या यूचेना वस्त्राचारी देण्यात आता आहे. स्त है सतदान कालावधीला 14/01/2025 रोजी भारतीय प्रमाणवेक्षेत्रसार सकाक्षी नक चाजता प्रारंभ होणार असून ही प्रक्रि

16/01/2025 रोजी भारतीय प्रमाणयेळनुसार संध्याकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे. या कालावधीत असे सभासद ज्यांच्याकहे कट ऑफ तारीख म्हणजेच 10/01/2025 रोजी कंपनीचे समभाग उपलब्ध असतील ते सभासद हलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर दूरम्त र मतदान प्रारूप आरटीए योच्याकड्न मतदानासाठी बेद करण्यात येहेल. इ मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी सभासदोची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून 10,01/2025 निर्धारित करण्यात आली आहे. सभासदोचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकूण इविवटी समभाग भीडवलात सभासदोकरे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या प्रमाणावर अवलंबुन असतील.

अभी बोजनीही व्यक्ती जी विशेष सर्वयावारण सभेची सूचना निर्मापत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यनंतर कपनीची सम्भाग धेकन कपनीची सभासर झालेली आहे आणि कर ऑफ नारीख मण्योच 10/01/2025 रीजी तिरायलाई कंपनीचे सम्भाग उपलब्ध असतील तर्रा वयात्री आर टी पहेंबल बीचे चोच्यल इंडी चानवानस्वाची नीरायोजन असेल तर आपला सम्याच चुनर आयात्री आण प्यायद बेंचा चाना कर कर मतान्यात्र करू रुकते. सभासदीना आवाहन करण्यात येते की त्यांनी अपला है-मैल तपशील डीपी यांनी सल्ला दिलेल्या प्रक्रियेच्या अनुसर सेवीधत हीपी यांच्याकडे नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावा. विशेष यर्थयाधारण यभेच्या विकाणी त्रमतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर हं मेलच्या माध्यमातुन info@hikk:

विशेष सर्वसंज्ञाल समञ्जा (उक्तमा इस्तवान आजन्यना सन्ताम जनायात तका उन्नावान पर न्यायन गरनायात <u>सन्ताम जनायात् स Co.in</u> येथे संपर्क साजावा किंवा आपण आर टी ए योच्याशी <u>support@purvabatar.co.on</u> सेथे संपर्क साथू पंजनता. हाम क्लास ट्रेडिंग अंड इन्डेस्टमेंट लिमिटेड योच्या करिंग स्वाक्षरी /- संजय कुमार जै व्यवस्थापकीय संचाल दिनांक : 25/12/2024



प्राधिकृत अधिकारी (ऋतुराज सुर्वे) बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

रोहा हाऊसिंग फायनान्य पायव्हेट लिमिटेड

ताबा सूचना (सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** (यापुढे आरएचएफपीएल म्हणून संदर्भित) यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी त्य नोंदणीकत कार्यालय पत्ता जेजेरी हाऊस. ए४४/४५. रोड क. २. एमआयडीसी. अंधेरी पर्व. मंबई ४०० ०९३ येथील सीक्यरिटायडोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑप फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) व प्राप्त अधिकारान्वये सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००३ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत नियम ३ सहवाचन अंतर्गत कर्जदार (खालील निर्देशित नाव व पत्ता) सदर रक्कम व त्यावरील व्याज मंजुर दराने रक्कमेचे प्रदान सद सचनेच्या स्विकृत तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत त्यावरील पुढील व्याज व प्रासंगिक प्रभार यांच्यासर गगणी सूचना जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सद मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे <mark>रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड</mark> यांच्या प्रभारांतर्गत रक्कम व त्यावरील व्याज व अन्य प्रभार मागणी सूचनेच्या तारखेपासून सूचनेच्या तारखेपासून रकमेच्या अधीन असतील. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

कजदार/ सह-कजदार याच नाव	मालमत्तच विवरण	मागणा सूचना	ताबा
व कर्ज खाते क्र./ शाखा		दिनांक व रक्कम	दनांक
एलएएन : एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५०१५४५९/ शाखा :	सर्व तो मालमत्तेचा भाग व		
कल्याण सर्व्हिस	भूखांड असलेली		
१. कृष्ण कुमार साहबलाल यादव (कर्जदार) पत्ता : घर क्र. २६५/ए५, कुडूस,	मालमत्ता धारक :		
मुंबई, महाराष्ट्र ४२१ ३१२.	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला,	२६.११.२०२४ व	
२. कर्ता देवी, कृष्ण कुमार यादव (सह-कर्जदार)	ए विंग, मर्क्युरी बिल्डींग,	रद.११.२०२४ व	२१.१२.२०२
दोन्ही पत्ता : घर क्र. १२१० (७) तलाठी कार्यालयजवळ, वाडा मुंबई	गट क्र. ५०८ पी हिस्सा	रु. १५,६६,०७५/-	45.54.404
महाराष्ट्र ४२१ ३१२.	क्र. १, गाव चिंचघर,	54,44,004/-	
दोघांचा पत्ता : फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, ए विंग, मर्क्युरी बिल्डींग,	तालूका वाडा, जिल्हा पालघर,		
गट क्र. ५०८ पी हिस्सा क्र. १, गाव चिंचघर, तालूका वाडा, जिल्हा पालघर,	मुंबई महाराष्ट्र ४२१ ३१२.		
मुंबई महाराष्ट्र ४२१ ३१२.			
रिकाण - महाराष्ट्र		सही / = पाधिकत	अधिकारी

100 DMI HOUSING FINANCE

ज्या दिवंगत नेहाल गौतम शॅंडे यांच्या पत्नी आहेत

दि. २५.१२.२०२४

डीएमआय हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

म्प्रोस बिल्डिंग, ३ रा मर्जुला, ९-१० बहादूर शाह झफर मार्ग, नवी दिल्ली ११० ००२ दूरध्वनी क्रमांक : + ९१ ११ ४१२० ४४४४, फॅक्स ९१ ११ ४१२० ४०००, इ मेल : deepak.kamble@dmihousingfinance.in www.dr

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी इ लिलाव विक्री सूचना (सरफेसी कायद्याच्या अनुसार)

ते. स्वयुरिटायंशन अँड रिकन्ट्न्यानऑफ फिनाम्पिअल असेट्स औंड इन्फोसेंस्टऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा १००२ तसेच त्यासह वाच सिक्युरिटी इंटरेस्ट (इफोसेंस्ट) नियम २००२ चा नियम ८ (६) व्य तरतुर्वीच्या अनुसार अचल मालमत्तांच्या विक्रीसाटी इ लिलाव विक्री सूचना. याहारे आम जनता तसेच विरोपतः खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल प्रमाणे क्यूट करण्यात आलेले प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून कब्दीवण्यात येने की, खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या मालमता ज्या बीएमआय**े**सिसेंग फायनान्स लिमिटेड (संरक्षित धनको) यांच्याकडे तारण वण्यात आल्या आहेत. त्यांचा ताबा सिक्यां रेटायब्रेशन अँड रिकन्स्टक्शनऑफ फिनान्शिअल असेटस अँड उन्फोर्समेंटऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (४) च्या तरतदींच्या अनुसार १९ ठेवण्यात आल्या आहत, त्याचा तावा सिक्युराटायंशान जेह रिक्टर्चलाओफ फिनान्याओल असद्दाओं ड इंग्येसस्टाओलि स्वयुद्ध इंटरर कायदा २००२ च कत्मा १३ (४) च्या तर्तुवाच्या अनुसर १४ अब्बेद्धांत्र २०३३ रोचे पेष्णाता आजा और, च्या अर्थ संस्थित क्यांको आप्ता प्रोधिक अधिकारी यांच्या प्राथ्यानुक कार्यर आसीति सिक्युरिटायंशान केह सिक्ट्यलमांग्रोले फिनान्याओल अप्तार अस्ति स्वयुद्धांत्र अस्ति सिक्युरिटायंशान केह सिक्युर्धांत्र अहित स्वयुद्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अस्ति सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र अहित सिक्युर्धांत्र सि

पाहणीची तारीख आणि वेळ : १८/०१/२०२५ दपारी ३, ०० वाजता इ लिलावाची तारीख आणि वेळ ; ०४/०२/२०२५ सकाळी ११, ०० ते दपारी १, ०० वोली सादर करण्याची

Ŀ	अंतिम तारीख आणि वेळ २९/०१/२०२५ संध्याकाळी ०४.०० वाजता								
Г	कर्जदार / तारण दार /	येणे असलेली रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा	रु					
L	सुरक्षा प्रदाता यांचे नाव		तपशील	राखीव किंमत	ईएमडी १० %				
f	निखिल गौतम शेंडे जे गौतम शेंडे यांचे पुत्र आहेत, सुप्रिया	कर्ज खाते क्रमांक एचएफसी	सदनिका क्रमांक २०२, २ रा मजला,	१९,२०,०००	१,९२,००० /-				
f	निखिल शेंडे ज्या निखिल गौतम शेंडे यांच्या पत्नी आहेत	। ०००५१९५७६४ आणि अर्ज	नील रेसिडेन्सी, सर्व्हें क्रमांक ६,	/-					
f	दिवंगत नेहाल गौतम शॅंडे जे गौतम शॅंडे यांचे पुत्र आहेत (त्यांचे	क्रमांक जीजी ११२४४८५	हिस्सा क्रमांक १३ (भाग),						
7	कायदेशीर प्रतिनिधी / कायदेशीर वारस यांच्या माध्यमातून)	रु २०,९९,२९२ /- (रुपये वीस	गार्डियन स्कुलच्या मागे, देसलेपाडा,						
f	निखिल गौतम शेंडे आणि सपना बबन गायकवाड आणि	ा लाख नव्यान्नव हजार	डोंबिवली (पूर्व) तालुका						
1,	गौजा शिवा शेंटे (काराटेशीर वास्त) साजा बबन गासकताट	िरोज्यो रुगंगत गान्।	कल्याण जिल्हा त्राणे						

. प्राधिकृत अधिकारी यांच्या माहितीच्या अनुसार तसेच ज्ञानाच्या अनुसार कोणत्याही मालमत्तेवर कोणत्याही स्वरूपाचा भार नाही. मात्र इच्छूक वोलीदार यांनी मालमत्तेवरील भाराच्या संदर्भात तसेन लिला बसाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांवरील हक्क, हक्क संबंध, दावे ज्यांच्या मालमत्तेवर परिणाम होईल त्यांची स्वतंत्र चीकशी आपली बोली सादर करण्याच्या पूर्वी करून घ्यावी, इ लिलाव विक्रीच संदर्भातील जाहिरात हे वैंक यंच्याकडून देण्यात आलेले वचन किंवा सादरीकरण नाही. सदरील मालमत्तांची विक्री ही सदरहू मालमत्तांवरील सध्याचे आणि भविय्यकालीन भर यांच्यासह करण्यात येत आहे ने बँक यांना ज्ञात आहेत किंवा नाहीत. सदरह मालमत्तेमध्ये अन्य पक्षकार यांचे हक्क, हक्क संबंध, दावे, देणी, कर देयके, वैधानिक देयके आदींसाठी प्राधिकृत अधिकारी जवाबदार असणार नाहीत. आपली बोली सादर करण्याच्या पुर्वी मालमर्ताची पारणी करणे ही बोलीदार यांची जवावदारी असेल. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्य मालमर्ताची पारणी करण्याची अनुमती संबंधित बोलीदार यांचा संबंधित

दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र ४०० ६१२

मालमत्तेच्या समोर देण्यात आलेल्या तारखेला आणि ठिकाणी देण्यात येईल. इच्छूक बोलीदार आपला ईएमडी तपशील अणि अन्य प्रपत्रे वेब पोर्टल <u>https://www.bankeauctions.com</u> येथे (युजर आयडी आणि पासवर्ड <u>https://www.ba</u> com येथे नोंदणी केल्यनंतर मोफत मिळ् शकेल.)लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून सादर करता येईल. इच्छुक वोलीदार न्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी, डाटा

अपलोड करण्यसाठी, वोली प्रपत्र सादर करण्यासाठी प्रशिक्षणाची / प्रात्यक्षिकाची आवश्यकता आहे त्यांनी कृपया मेसर्स सी /१ इंडिया प्रायवहेट लिमिटेड, प्लॉट क्रमांक ६८, सेक्टर ४४, गुरगाव, हरियाणा पिन : १२२ ००३, इ मेल आयडी : <u>support© bankeauctions.com, andhra©c?india.com</u> संपर्क क्रमांक : ७२९१८८११४, २५, २६ संपर्क व्यक्ती श्री धरणी कृष्ण, संपर्क क्रमांक : + ९१ ९१४८९८२२२ चंच्यरी संपर्क साधावा तसेच मतांच्या संदर्गत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी श्री दीषक कांबळे, मोबाईलक्रमांक८०८०६७९०५९आणिइमेलआयडी deepak kamble@dmihousingfinance.in येथेसोमवार तेशुक्रवारकार्यालयैनकामकानाच्यावेळेत संपर्कसाधावा. र्डएमहीची रक्कम एन्डएफरी / आरटीनीएस (ज्याची पावती वोलीसोवत जोड़णे आवश्यक आहे) यांच्या माध्यमातून २९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४. ०० वाजेपर्यंत खालील

एक्स्प्रेस बिल्डिंग, ३ रा मजला, ९- १०, बहादूर शाह झफर मार्ग, नवी दिल्ली ११० ००२ यांच्या नावे करणे आवश्यक आहे. मालमत्तांची विक्री राखीव किमतीपेक्ष कमी किमतीला करण्यात येणार नाही, सर्वोच्च वोली स्वीकारणे प्राधीकृत अधिकारी यांच्यावर वंधनकारक असणार नाही, कोणतीही किंवा सर्व वोली स्वीकारण्या तसेच नाकारण्याचा तसेच कोणतेही कारण न देता इ लिलाव पुढे ढकलण्याचा / रद करण्याचा अधिकार प्राधीकृत अधिकारी यांनी राखून ठेवला आहे. यशस्त्री बोलीदार यांची ईएमडी रक्कम विक्री रकमेचा भाग म्हणून राखुन ठेवण्यात येईल आणि अयशस्त्री बोलीदारांनी सादर केलेली ईएमडी रक्कम लिलावाच्या तारखेनंतर ७ दिवसांत त्यांना अदा करण्या पेईल, इंग्मडीच्या रक्षमेवर कोणान्याही स्वरुपाचे व्यान देण्यात येणरा नाही. यशस्यी बोलीचार यांना विक्री रक्षमच्या २५ % रक्षमा ऱ्या आधीच भणा केलेली इंग्पडी रक्षम प्रहर्नेस्ट करून तववडतीव म्हणनेच त्याच दिवसी किंवा कार्यालयेन कामका नच्या दुसन्य दिवसी अहा करावे लागेल तसेच विक्री रक्षमच्या उर्वेरत ७५% रक्षम विक्री निस्तत झाल्यनंतर १५ दिवसीत किंवा असी कोणतीही वाडीव

तारीख जी प्राधिकृत अधीकारी यांनी लेखी स्वरुपात मान्य केली आहे, त्या तारखेला अदा करणे आवस्यक आहे. सविस्तर अर्टी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी कृपया आमचे सॅकेतस्थळ https://www.dmihousingfinance.in आणि https://www.bankeauctions.com यांचा संदर्भ वोली सादः

करण्याच्या पूर्वी किंवा लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या पूर्वी घ्यावा. कर्जवर आणि हमीवर यांनी ही सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८(६) अनुसार आहे असे समजावे आणि त्यांना याद्वारे त्यांची देयता अदा करण्याची

अनुसार करण्यात येणार आहे. स्थळ : ठाणे, महाराष्ट्र देनांक : २४ डिसेंबर २०२४

शेवटची संधी वरील प्रमाणे नमूद केलेल्या या सुचनेच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी देण्यात येत आहे, अन्यथा मालमत्तांची विक्री वरील प्रमाणे नमूद केलेल्या अटींच्या आणि शर्तींच्या

स्वाक्षरी / - (प्राधिकतअधिकारी

FINANCIAL EXPRESS



- Petition for determination of tariff under Section 62 read with Section 79 (1) (d) of Electricity Act, 2003 and under the Regulation 15 (1) (a) and Regulation 23 of Central Electricity Regulatory Commission (Conduct of Business) Regulations, 2023 read with Central Electricity Regulatory Commission (Terms and Condition of Tariff Regulations 2024 for Petition-1: Supplementary Transmission System for Ultra Mega Solar Power Park (700 MW) at Banaskantha (Radhanesda), Gujarat in Western Region. Petition-2: Kakrapa Transmission System in Western Region.
- The beneficiaries of the above-mentioned Transmission system are: (1) Madhya Pradesh Power Management Company Ltd, Jabalpur (2) Chhattisgarh State Power Distribution Company Limited, Raipur (3) Gujarat Urja Vikas Nigam Ltd., Vadodara, (4) Electricity Department, Government of Goa, Panaji, (5) Maharashtra State Electricity Distribution Company Ltd., Mumbai, (6) DNHDD Power Distribution Corporation Limited, Silvassa

Tariff details: a) 2019-24 block

Place: Gurugram

1) 2019-24	4 DIOCK						rcs	, in lakn:
Petition	Asset	DOCO/ ECOD/	Completion Cost as on 31.03.2024	2019-20	2020-21	2021-22	2022-23	2023-24
No.	detail			150				
Petition-1	Combined Asset	05.09 2020	10705.94	25	1329.16	2330.09	2219.40	2254.71
Petition-2	Combined Asset	01.12.1992	5213.04	809.20	816.34	823.43	838.46	871.20
) 2024-29	9 Block						Rs	. In lakhs
Petition	Asse	et detail	Completion	2024-25	2025-26	2026-27	2027-28	2028-29

 A copy this notice and of the application made for determination of tariff is posted on the ₹ website of the applicant at www.powergrid.in

11423.09 2130.43 2169.53 2165.47 2153.15 2136.08

7385.12 847.61 873.93 741.92 994.22 1096.52

General Manager (Commercial)

31.03.2029

The suggestions and objections, if any, on the proposals for determination of tariff contained ≥ in the petition may be filed by any person, including the beneficiaries, through the e-filing portal of the Commission or in writing before the Secretary, Central Electricity Regulatory § Commission, 6", 7" & 8" Floor, Tower B, World Trade Centre, Naoroji Nagar, New Delhi -110029 (or other address where the office of the Commission is situated), with a copy to the Q petitioner at the address of its corporate office within 30 days of publication of this notice.

Date: 24.12.2024

Combined Asset

Combined Asset

POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED (A Government of India Enterprise)

Corp. Office: "Saudamini", Plot No. 2, Sector-29, Gurugram-122001, (Haryana) Reg. Office: 8-9. Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016 www.powergrid.in, CIN: L40101DL1989GOI038121

A MAHARATNA PSU

DCM LIMITED

Registered office: Unit Nos. 2050 to 2052, Plaza-II, 2nd Floor, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006. Phone: (011) 41539170 CIN: L74899DL1889PLC000004, Website: www.dcm.in, Email Id: investors@dcm.in

Notice of Postal Ballot

NOTICE is hereby given pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions fany, of the Companies Act, 2013 (the Act), read with Rules 20 and 22 of the Companies Management and Administration) Rules, 2014 (the Rules), Regulation 44 and other applicable regulations, if any, of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the SEBI Listing Regulations), the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (SS-2), each as amended, from time to time and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA) viz. General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as MCA Circulars), it is proposed to seek approval of Members via Postal Ballot by e-voting process only, in respect of the following business as set out in the Postal Ballot Notice dated November 13, 2024 (the Notice), circulated to the Members. **Description of Special Business** S. No.

Approval for entering into material related party transaction with Purearth Infrastructure Limited n compliance with the provisions of the Act, MCA Circulars and the SEBI Listing

Regulations, the Company has completed dispatch of the Notice through e-mail on Tuesday, December, 24, 2024 to those members whose e-mail address is registered with Depository Participants (in case of electronic shareholding)/the Company's Registrar and Share Transfer Agent (in case of physical shareholding). The detailed procedure/instructions on the process of e-voting is specified in the Notice. Other details are as under:

Place: Delhi

Sr.

No.

Date: December 24, 2024

Branch

Name

Ghatkopar

Branch

- The cut-off date for the purpose of reckoning voting rights and sending Notice is Friday, December, 20, 2024 ('Cut-off date'). Members whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. A person who is not a member as on the cut-off date shall treat this notice for information purposes only.
- The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') as the agency to provide the e-voting facility. The e-voting facility shall commence at 9:00 A.M. (IST) on Wednesday, December 25, 2024 till 5:00 P.M. (IST) on Thursday, January 23, 2025. Thereafter, the e-voting module shall be disabled by NSDL. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. Manner of Registering/Updating e-mail address:
- Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email address and mobile number with their relevant depository through their depository participants; and
- Members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including e-mail address with the Company or RTA, may register/ update such details by downloading the relevant forms from the said link www.mcsregistrars.com and sending the same physically along with the request letter duly filled with the details therein and attaching such documents as required in the forms to MCS Share Transfer Agent Limited, Unit: DCM Limited, F-65, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi - 110020.
- Results of Postal Ballot will be declared by the Chairman or any other person authorized by him, on or before Saturday, January 25, 2025 by 05:00 P.M. (IST). The voting results along with the Scrutinizer's report of Ms. Pragnya Parimita Pradhan, Practicing Company Secretary, will be hosted on the Company's website viz. www.dcm.in and on NSDL's website viz. www.evoting.nsdl.com. The result shall also be intimated to the Stock Exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
- In case of any query/grievances regarding e-voting facility, Members may please refer Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available at the Download section at www.evoting.nsdl.com or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager (NSDL) at evoting@nsdl.com or can write a NSDL, Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel Mumbai - 400013 or call at 022-4886 7000

Nature of Facility &

Loan Account No.

NAGARIK LAGHU

UDYOG VEPAR

For DCM Limited Jitendra Tuli Chairman DIN: 00272930

Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd

Borrower

Name and Address

Tote Sanjay Gahinath, Flat No. A-10,

Second Floor, "A" Wing, "Prasanna

Palghar - 401303 (Maharashtra)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 150 Equity Shares of Rs. 10/- (Rupees ten only) each with Folio No. 008228 of ATUL LIMITED, having its registered office at Atul House, G I Patel Marg, Ahmedabad, Gujarat, 380014 registered in the name of VIMAL RAMCHANDRA MULVADKAR have been lost. SANDHYA RAMCHANDRA MULVADKAR has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice.

Folio	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
008228	13227 to 13228	483795 to 483944	150

Place: Gujarat Date: 25th December 2024

Sandhya Ramchandra Mulvadkar

OYAM

TOYAM SPORTS LIMITED

(CIN: L74110MH1985PLC285384) Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053

E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamsportsltd.com ADDENDUM TO THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING NOTICE DATED

DECEMBER 06th, 2024 OF TOYAM SPORTS LIMITED

Toyam Sports Limited ("the Company") issued Extra Ordinary General Meeting Notice dated December 06*, 2024 ("EOGM") sent through email 09" December, 2024 to all the Members of the Company for obtaining their approval for Resolution No. 1 to 2 as stated in the notice of Extra Ordinary General Meeting, The Extra Ordinary General Meeting Notice has been dispatched to all the members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act. 2013 read with rules made thereunder and the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in the said notice of Extra Ordinary General Meeting the Board of the Directors of the Company at their meeting, have considered and approved the Afteration and modification in the Resolution 1 & 2 and the Explanatory Statement of Resolution 1 & 2 of Notice of Extra Ordinary General Meeting dated 06th December, 2024, approved by

Subsequent to the issuance of Extra Ordinary General Meeting Notice, the Company has observed and deem it appropriate to bring the following further disclosure to the notice of members and other stakeholders. Accordingly, this addendum is being issued to the members and all other concerned stakeholders. This addendum shall be deemed to be an integral part of the Extra Ordinary General Meeting Notice dated 06th December, 2024;

board are stated in the addendum notice of Extra Ordinary General Meeting.

Subsequent to the issuance of Extra Ordinary General Meeting Notice, the Company has observed and deem it appropriate to bring the following further disclosure to the notice of members and other stakeholders. Accordingly, this addendum is being issued to the members and all other concerned stakeholders. This addendum shall be deemed to be an integral part of the Extra Ordinary General Meeting Notice dated 06th December, 2024.

The said addendum Notice is also available on the website of the company, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"); www.bseindla.com & MSEI; www.mesi.in on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com.

The addendum to Extra Ordinary General Meeting Notice is being sent by e-mail only to those eligible Members who have already registered their e-mail address with the Depositories/their depository participant / the Company's Registrar and Share Transfer Agents M/s MAS Services Ltd/the Company or who will register their e-mail address with info@masserv.com.

In this regard, your Demat Account / Folio Number has been enrolled by the Company for your participation in E-Voting on the resolution placed by the Company on e-Voting system.

The E-Voting facility would be available during the following period: Commencement of e-Voting 30th December, 2024

01" January, 2025

Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the E-Voting process not later than 5.00 p.m. (IST) on 01st January, 2024. E-Voting will be blocked by NSDL immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time. During this period, Members of the Company holding shares either in physical or electronic form, shall cast their vote electronically. The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Member(s) as on the cut-off date. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The process and manner for E-Voting are detailed in the Notes forming part of the attached In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders

and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Abhishek Pokharna Date: 24th December, 2024 Place: Mumbai Company Secretary

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR YASHRAJ CONTAINEURS LIMITED (IN CIRP) OPERATING IN MANUFACTURING OF BARRELS AT DAMAN (Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

AAACV4846L&

L28120MH1993PLC073160

RELEVANT PARTICULARS

1. Name of the corporate debtor along Yashraj Containeurs Limited

with PAN & CIN/ LLP No.

		ESO ISOMILIABASE CON 2 LOD
2.	Address of the registered office	Madhav Niwas CHSL, Flat No. B-1 A 1st Floor Natakwala Lane, Opp. S. V. Road, Boriyali Mumbal, Maharashtra - 400092
3.	URL of website.	https://www.barrelpeople.com/
4.	Details of place where majority of fixed assets are located	Bhimpore, Nani Daman, Daman and Diu.
5.	Installed capacity of main products/ services	The information can be sought by writing a mail to RP.
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	The information can be sought by writing a mail to RP.
7.	Number of employees/ workmen	The information can be sought by writing a mail to RP
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL:	The information can be sought by writing a mail to RP.
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL:	The eligibility criteria is available on https://www.barrelpeople.com/
10.	Last date for receipt of expression of interest	08/01/2025
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	18/01/2025
12.	Last date for submission of objections to provisional list	23/01/2025
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	02/02/2025
	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	07/02/2025
15.	Last date for submission of resolution plans	09/03/2024
16,	Process email id to submit Expression	cirp.yashraj@hotmail.com

Aiit Kumar IBBIIIPA-003IIP-N00062/2017-2018/10548 Correspondance Address: 83, National Media Centre, Near Shanker Chowk, Sector - 24, Gurugram - 122022 Reg. Address: B-10, Royal Court Apartment GH-02, Sector - 39, Gurugram, Haryana , 122018 For Yashraj Containeurs Limited (In CIRP) 24th December, 2024, Gurugram cmaajitjha@gmail.com

Guarantor's

Name and Address

Samarth Avenue, off. Aghasi Road, Padmavati Nagar, Nr. Padmavati Balaji

Temple, Bolinj, Ta: Vasai, Dist: Palghar, Palghar - 401303 (Maharashtra)

Markande Changdeo Babasaheb, Shree Dyaneshwar Mauli Soc.,

Room No.1-15, Vichhmbe, Panvel, Raigad - 410206 (Maharashtra)

AUTHUM AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LIMITED Regi.Off.: 707, Raheja Centre, Free Press Journal Road, Nariman Point,

Mumbai-21. Ph.:(022) 6747 2117 Fax: (022) 6747 2118 E-mail: info@authum.com POSSESSION NOTICE (As per Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the undersigned being the Authorised officer of the Authum Investment & Infrastructure Limited ("AIIL") (Resulting Company pursuant the demerger of lending business from Reliance Commercial Finance Limited ("RCFL") to AIIL vide NCLT order dated 10.05.2024), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices dated 30-09-2021 calling upon the borrower GEETA MARUTI GURAV Co-borrowers MARUTI ANANT GURAV to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,77,859/-(Rupees Nine Lakh Seventy Seven Thousand Eight Hundreds Fifty Nine Only) under Loan Account No. RHAHKLY000045985 with further interest and costs within 60 days from the date of receipt of the said notices. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower/Co-Borrower and the public in general that the undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said. Act read with Rule 8. of the said rules on this 23rd day of December of the year 2024.

The Borrower/ Co-Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Authum Investment & Infrastructure Limited for an amount of Rs 12,56,533/- (Rupees Twelve Lakh Fifty Six Thousand Five Hundreds Thirty Three Only) as on 19th December 2024 along with future interest and cost thereon. The Borrower/ Co-Borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets Description of immovable Property

"All The Piece And Parcel Property Bearing Flat No 203 2nd Floor Bidg No 2 Wing C. Admeasuring 396 Sq.ft Area In Building Know As "deep Apartment" 56/1 Badlapur Karjat Highway Vangani East Thane Maharashtra-421503"

Date: 23rd December 2024 **Authorised Officer** Authum Investment & Infrastructure Limited Place: THANE

HI-KLASS TRADING AND INVESTMENT LTD CIN: L51900MH1992PLC066262

Regd. Add: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort Mumbai - 400001

INFORMATION REGARDING EXTRA ORDINARY GENERAL MEETING

(EOGM) OF HI-KLASS TRADING & INVESTMENTS LIMITED

THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS Notice hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EOGM") of the Members of HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED ("the Company") will be held on 17th January, 2025 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the Special Businesses as set forth in the Notice of the

EOGM Notice dated 18-12-2024. The venue of the EOGM shall be deemed to be the

Registered Office of the Company. The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular nos. 14/2020 dated April 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 2/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, and the latest being 9/2023 dated September 25, 2023 and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular no. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5 2023 and the latest being SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars"), allowed Companies to hold the AGM/EOGM through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") dispensing requirement of physical presence of Members at a common venue. Accordingly,

In Compliance with the abovementioned Circulars, the Notice of EOGM notice dated 18-12-2024 has been sent only through electronic mode to those Members whose e-mai addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., Purva Sharegistry (India) Private Limited / Depositories Participant(s) ("DP's). Members may note that the same shall also be available on the Company's website a info@hiklass.co.in and can also be accessed on the website of the BSE Limited ("BSE")at www.bseindia.com and on the website of our Company's RTA at support@purvashare.com". The electronic dispatch of Notice of EOGM dated 18-12-2024 has been completed on 24 December, 2024.

the AGM/EOGM of the Company is being held through VC/OAVM.

Members will be able to attend and participate in the EOGM through the VC/OAVM facility only. Members attending the EOGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Accordingly, please note that, no provision has been made to attend and participate in the EOGM of the Company in person. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, ("ICSI"), Members will be provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-voting facility (before the EOGM) and e-voting facility (at the EOGM), on all resolutions set forth in EOGM Notice. The facility of casting votes will be provided through a platform which shall be provided by our RTA i.e., Purva Sharegistry (I) Pvt. Ltd.

E-voting Facility at the EOGM will be made available to those Members who are present a the EOGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the resolutions through the remote e-voting. The Members who have casted their vote by remote e-voting prior to the EOGM may also attend/ participate in the EOGM through VC/OAVM but shall not be eligible to vote in the EOGM. The detailed procedure for attending the EOGM through VC/OAVM and e-voting is provided in the Notice convening the EOGM. The remote e-voting period shall commence on 14-01-2025 at 09:00 a.m. (IST) and will end

on 16-01-2025 at 05:00 p.m. (IST). During this period, members holding shares as on the cut-off date i.e., 10-01-2025 may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter. The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of Members to avail e-voting facility will be 10-01-2025. The voting rights of the Members shall be in proportion to their

share in the paid-up equity share capital of the company as on the cut-off date Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of EOGM and holds shares as on cut-off date i.e., 10-01-2025. nay use the existing User ID and password for casting their vote, if the member is already registered with RTA/DP for e-voting. Members are requested to register / update their email addresses with the relevant DP as per the process as advices by DP In case of any queries or issues regarding e-voting at the EOGM you can mail at

info@hiklass.co.in" you can email our RTA to support@purvashare.com"

For HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED Sd/- SANJAY KUMAR JAIN Date: 25-12-2024

Place: Mumbai

SMFG

Grihashakti

Name of the Borrower(s)

Vishwakarma

Jaydevi Nandlal

LAN :- 606507210350380

Place: Kalyan / Borivali, Maharashtra.

N.P.A. Date &

Interest Rate

29/06/2019

Date: 23.12.2024 / 20.12.2024

Nishad

Vishwakarma

/ Guarantor(s) LAN

MANAGING DIRECTOR DIN: 00415316

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT MUMBAI

CP (CAA) NO. 238 OF 2024 CA (CAA) NO. 212 OF 2024 n the matter of the Companies Act, 2013

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time

In the matter of Scheme of Arrangement between Minosha India Limited, the Demerged Company and Minosha Print Solutions Private Limited, the Resulting Company and their respective shareholders and creditors

MINOSHA INDIA LIMITED,

a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 1073 Quest. Rajabhau Desai Marg, Behind Beau Monde Towers, Prabhadevi. Mumbai - 400025: CIN: U74940MH1993PLC074694

... Petitioner Company 1/ the Demerged Company

MINOSHA PRINT SOLUTIONS PRIVATE LIMITED a Company incorporated under the

Companies Act, 2013 having its registered office at 1073 Quest, Rajabhau Desai Marg, Behind Beau Monde Towers, Prabhadevi, Mumbai – 400025:

CIN: U46511MH2024PTC432626 ... Petitioner Company 2/ the Resulting Company

NOTICE OF PETITION

TAKE NOTICE THAT the Petition under Section 230 to Section 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for an Order sanctioning the proposed arrangement embodied in the matter of Scheme of Arrangement between Minosha India Limited, the Demerged Company and Minosha Print Solutions Private Limited, the Resulting Company and their respective shareholders and creditors, presented by the Petitioner Companies and was

f you are desirous of opposing the said Petition, you may send to the Petitioner's Authorised Representative at the address mentioned below, a notice of your intention, signed by you or your advocate, not later than two days before the date fixed for hearing of the Petition, alongwith the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with

admitted by this Hon'ble National

Company Law Tribunal, Mumbai Bench

on 19" day of December, 2024 and fixed

for hearing on 24" day of January, 2025.

A Copy of the Petition will be furnished by the Petitioner's Authorised Representative on requiring the same and on payment of prescribed charges for the same. Dated this 24" day of December, 2024

For Ashish O. Lalpuria & Co.

Practising Company Secretaries CS Ashish O. Lalpuria Authorised Representative for the Petitioners 502, Zee Square, M. G. Road, Opp. Bank of Baroda, Vile Parle (East). Mumbai - 400 057

Demand Notice

Date & Amount

11.10.2024

₹ 15,87,837.94

(Rs. Fifteen Lakh Eighty Seven

Thousand Eight Hundred Thirty

Seven and Ninety Four Paise

Only) along with interest as on

09.10.2024

11.10.2024

₹ 69,47,165.52

interest as on 09.10.2024

Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE CO. LTD.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Date of

Possession

23.12.2024

Sd/-

Description of

Properties

All That Piece and Parcel of Flat No. A-10, adm. 51.30 Sq.Mtrs. built up area, Second Floor.

Email: ashish@lalpurialegal.com

EAST COAST RAILWAY CORRIGENDUM NO. 6 to Tender Notice

No. EPC-CECONIIBBS2024041, Dtd.: 18.10.2024 The following modification has been made against above tender notice which may please be noted.

Tender closing date & time: As published (Corrigendum No. 5) - at 1200 hrs. of 03.01.2025, Now to be read as- at 1200 hrs. of 13.01.2025 All other terms and conditions will remain unchanged.

For details, the indending tenderer(s) are advised to visit the website www.ireps.gov.in

Chief Administrative Officer (Con)/ PR-112/CH/24-25 Bhubaneswar

EAST COAST RAILWAY

e-Tender Notice No. ETCECONIBBS 2024056, Dtd.: 19.12.2024 Name of work: EXECUTION OF (A EARTHWORK, MINOR BRIDGES, MAJOR BRIDGES, OVERHEAD TANK, SERVICE

BUILDINGS AND OTHER ALLIED WORKS IN PARABIL-KHAMAR SECTION. (B) WORKS RELATED TO COMPLIANCES TO OBSERVATIONS OF CRS/SAG INSPECTION OF SUNAKHANI-PARABIL SECTION, (C) MISCELLANEOUS WORK BETWEEN CH: 43.55 KM TO CH. 52.6 KM IN CONNECTION WITH TALCHER-BIMALAGARH NEW BG RAIL LINK

Approx cost of the work: ₹ 2898.21 Lakh. EMD: ₹ 15,99,100/-, Completion period of the work: 04 months. Tender closing date & time : at 1200 hrs. of

No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any Complete information including e-tender

documents of the above e-tender is available

in website www.ireps.gov.in. The prospective

tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/ configenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS portal. Only registered tenderer/ bidder can participate on The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, para 3.1

(additional check list) of Tender form (Second sheet) Annexure-I of chapter 2 of Tender documents, submission of Annexure-B/G & G1 duly verified and signed by Chartered Accountant. Chief Administrative Officer (Con)/

Bhubaneswar PR-111/CH/24-25

PUBLIC NOTICE TAKE NOTICE that My Client M/s, Komal Exotic Spices Private Limited. the owners

in respect of immovable property, being

Canteen No. G/1, admeasuring 60 Sq. Mt build up area, on the ground floor, of the Building in phase II, Market I, situated on the land known as Plot No. 2, in Sector 19 Turbhe-Vashi, Navi Mumbai, out of Gat No.796, in the Revenue Village of Turbhe, Taluka and District Thane and hence my Client through its Director Ganesh Gopal Ahuja was in custody of 1. Original Deed of Assignment dated 21.12.2013, executed between Shri Hareshkumar Kewlani & Smt. Krishnabai H. Kewlani, as the Assignor Mumbai Agricultural Produce Market Committee, Mumbai as the confirming party and M/s. Komal Exotic Spices Private Limited as the Assignee Registered with the Office of Sub Registrar under Serial No TNN-3-10232 of 2013 and 2. Original Agreement dated 07.02.2013, executed between Shri Hareshkumar Kewlani & Smt. Krishnabai H. Kewlani as the Transferor and M/s.Komal Exotic Spices Private Limited as the Transferee registered with Office of Sub Registrar under Serial No. TNN-3-1064 of 2013 and the same have been lost and misplaced from custody of My Client. My client have reported the matter to the APMC Police Station Navi Mumbai under Lost Property Registration Report No. 67568d595514905f69589549 of 2024

Agreement or having any right title and interest, claim thereon shall contact the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect of the said **Property** and whatsoever claim if any shall be deemed to be waived. Dated this 25-12-2024

If anyone finds the aforesaid Original

Place: Navi Mumbai

dated 09.12.2024

Shri, Mahesh H. Chandanshiv Advocates High Court Unit No. S-12-47, 2" Floor, Haware Centurion Complex, Plot No. 88 to 91, Sector 19A Nerul East Navi Mumbai-400706, Mob. 8879388332 Email: advmhchandanshiv@gmail.com

R.O. & H.O.: 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay', 150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555555

PLR+0.25% Principal: 10.45.613=00 | building known as "SHREE PRASANNA CO-OPERATIVE HSG, SOC, LTD," situated at Bhingari,

SMFG India Home Finance Co. Ltd.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Corporate Off.: 503 & 504, 5" Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH.

Regd. Off.: Commercone IT Park, Tower B. 1" Floor, No. 111. Mount Poonamaliee Road, Porur, Chennai-600 116, T.N.

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY [(Appendix IV) Rule 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance

Co. Ltd.) a Housing Finance Company [duly registered with National Housing Bank (Fully Owned by RBI)] (hereinafter referred to as "SMHFC")

under Seculitisation and Reconstruction of Financial Assests and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of the

powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned

below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names mentioned below) to repay the amount mentioned in the said

notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers mentioned herein below having failed to repay the

amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that the undersigned has Taken POSSESSION of the

property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security

interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal

with said property and any dealings with the property will be subject to the charge of "SMHFC" for an amount as mentioned herein under and

Description of Secured Assets

(Immovable Property)

All That Piece & Parcel of Flat No. 409, Floor No. 414, Building

Sq. Meter Balcony, Cupboard and Open Terrace Area Constructed

On Land Bearing Survey No. 65, Lying And Situated At Revenue

Village: Khadvali, Situated At Khadvali Grampanchyat, Tal. Kalyan,

The Flat No. E-002 Admeasuring 795.25 Sq. Ft. Carpet Area On

Ground Floor, In The Building Known As "Kandivali Aavishkar

1. Suman Jivan Nishad Co-Operative Housing Society Ltd.", Situated At Bunder Pakhadi (Rs. Sixty Nine Lakh Forty Seven Road, Kandivali (West), Mumbai-400 067 Constructed On all Thousand One Hundred Sixty Five 20.12.2024

that Piece or Parcel of Land Bearing C. T. S. No . 209 of Village : & Fifty Two Paise Only) along with

Dist, Thane Within The Jurisdiction Of Sub-Registrar Kalyan.

LAN: - 612939211353635 No. G in The Project Known As "Shree Gajanan Fortune City"

1. Amit Kumar Nandalal Admeasuring About 36.45 Sq. Mtr. Carpet Area & Additional Area

Kandivali, Taluka : Borivali,

Outstanding

Amount Rs.

(As on 30/09/2024)

Public Notice

The undersigned being the authorized officer of the Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O. Rajkot under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Issued a demand notices by Regd.A.D.Post to the following borrower and his Guarantors calling upon them to repay the amount mentioned in the notice with due interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. However for the reason whatsoever, certain notices are returned undelivered. Therefore this public notice is given to the following Borrower and his Guarantors advising them to repay the same, the bank will take further actions including taking possession of the securitized properties mentioned in this notice, as per the provisions of above acts.

	=======================================	LOAN 60/717/2/18 (SEC/4836)	Co-Opp. Hsg. Soc. Ltd. *C.S. No. 106/4/2 Hissa No.4, Kumbharwada, Village Bingari-Kalundre, Tal. Panvel, Dist. Raigad - 410206 (Maharashtra)	(2) Tandale Sahebrao Limbaji, Sai Appt. 3rd Floor, Flat No305, Survey No. 61B, Mouje Kon, Tal: Panvel, Dist: Raigad - 410206 (Maharashtra) Tandale Sahebrao Limbaji, Plot No. 356, Post Aajiwali, Mumbai Pune Road, Tal. Panvel, Raigad - 410206 (Maharashtra)	(14.00%)	Interest: 14,86,869=00 Charges: 00=00 Total Amount: 25,32,482=00	Village- Kalundre, Tal. Panvel, Dist. Raigad- 410 206, having Society Registration No. RGD/ PNL/HSG/T.C./1491/2003-2004, in the Survey No. 106B, Hissa No.4 of Village Kalundra, Tal. Panvel, Dist. Raigad, within the limit of Gram Panchayat Kalundre. (2) All Stocks of goods, machinery furniture & fixtures, vehicles, computer etc. of the firm / company.
2	Ghatkopar Branch	LAND AND BUILDING LOAN 60/141/6/14 (SEC/4837)	Mhatre Nikesh Dhyandeo, House No. 1093A, Shree Ganesh Krupa, Plot No. 33, Sector - 10, Kamothe, Near Agri Samaj Hall, Panvel - 410206 (Maharashtra) Mhatre Nikesh Dhyandeo, Flat No.01, Ground Floor, K-Wing, Gaondevi Garden, Wavanjee, Tal. Panvel, Panvel - 410206 (Maharashtra)	(1) Mhaskar Vijendra Vilas, Plot No. 1, Podi No. 2, 1/2, Sector - 15A, New Panwel, Panwel, Raigadh, Panvel - 410206 (Maharashtra) (2) Mhatre Dhyandev Ganpat, House No. 1093A, Shree Ganesh Krupa, Plot No. 33, Sector - 10, Kamothe, Near Agri Samaj Hall, Panvel - 410206 (Maharashtra) Mhatre Dhyandev Ganpat, Flat No.01, Ground Floor, K-Wing, Gaondevi Garden, Wavanjee, Tal. Panvel - 410206 (Maharashtra)	30/09/2019 PLR-5.20% (8.55%)	(As on 30/09/2024) Principal: 14,76,437=0 Interest: 8,19,226=00 Charges: 82=00 Total Amount: 22,95,745=00	All That Piece and Parcel of Flat No. 01, adms. 407 Sq.ft. carpet area, with attached terrace, Ground Floor, in Wing "K" in the building complex known as "Gavdevi Garden" Village - Wavanje, Tal - Panvel, Dist. Raigad, in the Survey No. 57, Hissa No. 2C of Village - Wavange, Tal. Panvel, Dist. Raigad, within the limit of Group Gram Panchayat Wavange Vide Registered Receipt No 2843 Dated 26/02/2018 under Sr. PAVAL2-2337-2018 in the name of Nikesh Dhyandeo Mhatre.
3	Ghatkopar Branch	LAND AND BUILDING LOAN 60/141/6/20 (SEC/4838)	Suryawanshi Vishal Suresh Adarsh Chawl, Anand Nagar, Oshiwara Link Road, Mega Mail, Behram Baug Jogeshwari West, Mumbai - 400102 (Maharashtra) Suryawanshi Vishal Suresh First Floor, Wing-B, Flat No. 102, Aarohi Swami Samarth Avenue, Off. Aghasi Road, Padmavati Nagar, Near Padmavati Balaji Temple, Bolinj, Ta: Vasai, Dist: Palghar,	(1) Suryawanshi Poonam Suresh, Adarsh Chawl, Anand Nagar, Oshiwara Link Road, Mega Mall, Behram Baug Jogeshwari West, Mumbai - 400102 (Maharashtra) Suryawanshi Poonam Suresh, Mswipe Technologies Pvt Ltd., 9th Floor, Astral Center, N M Joshi Marg, Chinchpokli, Mumbai-400011 (Maharashtra) Suryawanshi Poonam Suresh, First Floor, Wing-B, Flat No.102, Aarohi Swarni Samarth Avenue, Off. Aghasi Road, Padmavati Nagar, Nr. Padmavati Balaji Temple, Bolinj, Ta: Vasai, , Dist: Palghar - 401303 (Maharashtra) (2) Thakkar Vrajesh Janak, Room No.5, Badlapurkar Chawl, Agra Road, Nr. Welcome Hotel, Kalyan West, Thane, Mumbai - 421301 (Maharashtra) Thakkar Vrajesh Janak, First Floor, Wing-B, Flat No.102, Aarohi Swami	31/05/2023 PLR-3.95% (9.80%)	(As on 30/09/2024) Principal: 13,64,879=00 Interest: 2,66,008=00 Charges: 00=00 Total Amount: 16,30,887=00	All That Piece and Parcel of Flat no. B-102, Adms. 405 Sq.fts. Saleble area, on 1st Floor, Building Known as "AAROHI SWAMI SAMARTH AVENUE" Situated at Village-Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar, in the Survey No.417, Hissa No.1+2 of Village Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar, within the limit CIDCO wide Registration Receipt No.11937, Dated.08/11/2017 under Sr. VASAI2-9527-2017 in the name of Vishal Suresh Suryawanshi.

financialexp.epapr.in

Dt. 23/12/2024, Rajkot.

Authorized Officer, Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Department, Rajkot.